

September 2, 2023

BSE Limited

Sir Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Security Code: 532628

Dear Sir/ Madam,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C-1, Block G Bandra Kurla Complex, Mumbai – 400 051

Scrip code: 3IINFOLTD

Sub: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith newspaper cuttings of the Notice giving intimation of 30th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, September 25, 2023 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio-visual Means, published in the following newspapers:

- a. Financial Express (English)
- b. Tarun Bharat (Marathi)

The aforesaid information is being hosted on the Company's website www.3i-infotech.com.

You are requested to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully, For 3i Infotech Limited

Varika Rastogi Company Secretary

Encl: As Above

FINANCIAL EXPRESS



SG FINSERVE LIMITED

Corporate Identity Number: L64990DL1994PLC057941 Tel.: 91-11-22373437

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092

Website: www.sgfinserve.com, Email: compliance@sgfinserve.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 29™ ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 29" AGM of the Company will be held on Tuesday, Septembe 26, 2023 at 11.00 A.M. through VC facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations"] read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 and May 5 2022 respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12 2020. Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at

In compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 29th AGM an Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2023, along with login details for joining the 29" AGM through VC facility including e-voting will be sent only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 29" AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MC/ Circular(s) and SEBI Circular(s).

Members can join and participate in the 29" AGM through VC facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 29" AGM and the Annual Report will also be made available on Company's website (www.sgfinserve.com), Stock Exchange' websites (www.bseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") (www.evotingindia.com).

The Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM facility to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 29 AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2023 (10:00 A.M.) and ends on September 25, 2023 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Tuesday, September 19, 2023, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act.

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe their e-mail address for receipt of Notice of 29th AGM, Annual Report and login details for joining the 29" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Skyline Financial Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent at compliances@skylinerta.com or to the Company at compliance@sgfinserve.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail address.

In case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account, as per the process advised by your Depository Participant.

Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of electronic dispatch of Notice of 29" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 19, 2023, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in the Notice of 29" AGM or sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com

If you have any gueries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800225533.

The Notice of AGM and Annual Report for financial year 2022-23 will be sent to members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

> For and on behalf of SG Finserve Limited Ritu Nagpal Company Secretary M.No.: A38318

Date: September 02, 2023 Place: Delhi

6 Piramal

PIRAMAL ENTERPRISES LIMITED

Registered Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400070; Tel. No.: +91 22 3802 3000/4000 Fax No.: +91 22 3802 3884; E-mail: complianceofficer.pel@piramal.com Website: www.piramal.com; Company Secretary: Mr. Bipin Singh

Corporate Identity Number ("CIN"): L24110MH1947PLC005719

EQUITY SHARES ("SECOND CORRIGENDA") This Second Corrigenda is in continuation of and should be read in conjunction with the Letter of Offer dated August 27, 2023 ("Letter of Offer"), advertisement dated August 28, 2023 (the

SECOND CORRIGENDA AND NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS - BUYBACK OF

"Advertisement") and Corrigenda and Notice to Eligible Shareholders dated August 29, 2023 (the "Corrigenda") in connection with the Buyback as the context may require In the Letter of Offer, the Company had informed Eligible Shareholders that the members of the Promoter and Promoter Group had expressed their intention to not participate in the Buyback

offer. Accordingly, in paragraph 19.9.1.1 of the Letter of Offer, the Company had disclosed that the Buyback Entitlement of the Promoter and Promoter Group will be available for Eligible Shareholders who validly tender Additional Equity Shares over and above their respective In order to bring greater clarity to Eligible Shareholders who wish to participate in the Buyback the Buyback Entitlement for General Category for all other Eligible Shareholders after excluding

the Promoter and Promoter Group Entitlement has increased from 1 (one) equity share out of every 19 (nineteen) fully paid-up equity shares held on the Record Date to 7 (Seven) equity shares out of every 71 (Seventy One) fully paid-up equity shares held on the Record Date.

The Buyback Entitlement for Small Shareholders continues to be 7 (Seven) equity shares out of every 47 (Forty Seven) fully paid-up equity shares held on the Record Date The actual Buyback Entitlement factor for General Category for all other Eligible Shareholders

(excluding the Promoter and Promoter Group) is 9.852752110048% and Reserved category for Small Shareholders is 14.888791363367%. Eligible Shareholders who have tendered their Equity Shares may note that

modification/ cancellation and multiple bids are allowed during the Tendering Period. Please refer to Clause 20 (PROCEDURE FOR TENDER OFFER AND SETTLEMENT) of the Letter of Offer for details of participation in the Buyback.

Eligible Shareholders are requested to note the following changes/amendments to the Letter of Offer, the Corrigenda and the Advertisement.

1. The Buyback Entitlement on the Cover Page of the Letter of Offer and in the Advertisement shall be replaced with

BUYBACK ENTITLEMENT	
CATEGORY OF ELIGIBLE SHAREHOLDERS	Ratio of Buyback (i.e., Buyback Entitlement) *
RESERVED CATEGORY FOR SMALL SHAREHOLDERS	7 (Seven) Equity Shares out of every 47 (Forty Seven) fully paid-up Equity Shares held on the Record Date.
GENERAL CATEGORY FOR ALL OTHER ELIGIBLE SHAREHOLDERS (EXCLUDING THE PROMOTER AND PROMOTER GROUP)	7 (Seven) Equity Shares out of every 71 (Seventy One) fully paid-up Equity Shares held on the Record Date.

*For further information on Ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each Category, please refer to paragraph 19.5.6 on page 57 of the Letter of Offer.

Paragraph 19.5.5 on Page 56 of the Letter of Offer shall be replaced with:

*19.5.5. In compliance with Regulation 6 of the Buyback Regulations, the reservation for the

Small Shareholders, will be the higher of: 19.5.5.1 Fifteen percent of the number of Equity Shares which the Company proposes to

Buyback i.e., 15% of 1,40,00,000 (One Crore Forty Lakh only) Equity Shares which is 21,00,000 (Twenty One Lakhs only) Equity Shares; or 19.5.5.2 The number of Equity Shares entitled as per their shareholding as on the Record

Date fi.e. (1.41.04.570/ 13.48.83.007) x 1.40.00.000] which is 14.63.965 (Fourteen Lakhs Sixty Three Thousand Nine Hundred and Sixty Five) Equity Shares. 19.5.5.2.1 All the outstanding fully paid-up Equity Shares excluding shares held by Promoter

and Promoter Group have been used for computing the Buyback Entitlement of Small 19.5.5.2.2 Based on the above and in accordance with Regulation 6 of the Buyback Regulations, 21,00,000 (Twenty One Lakhs) fully paid-up Equity Shares have been reserved

for Small Shareholders. Accordingly, General Category for all other Eligible Shareholders (excluding the Promoter and Promoter Group) shall consist of 1,19,00,000 (One Crore Nineteen Lakhs) Equity Shares.

Please note there is no change in the reservation of the small shareholders, despite the exclusion of the shares held by the Promoter and Promoter Group in computing the Buyback Entitlement of Small Shareholders.

Paragraph 19.5.5 on Page 56 of the Letter of Offer shall be replaced with:

*19.5.6 Based on the above Buyback Entitlements, the ratio of Buyback for both categories is

Category of Shareholders	Ratio of Buyback*
Reserved category for Small Shareholders	7 (Seven) Equity Shares out of every 47 (Forty Seven) fully paid-up Equity Shares held on the Record Date.
General Category for all other Eligible Shareholders (excluding the Promoter and Promoter Group)	7 (Seven) Equity Shares out of every 71 (Seventy One) fully paid-up Equity Shares held on the Record Date.

* The above Ratio of Buyback is approximate and provides indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement factor for Reserved category for Small Shareholders is 14.888791363367% and General category for all other Eligible Shareholders (excluding the Promoter and Promoter Group) is

Please note that there is no change in ratio of Buyback for Small Shareholders.

4. The change set out in Paragraph 3 of this Second Corrigenda shall also be applicable to the 5. In Paragraph 19.9.1.1 on Page 59 of the Letter of Offer the following sentence is to be

"As members of the Promoter and Promoter Group vide letters dated July 28, 2023 have expressed their intention not to participate in the Buyback, the Buyback Entitlement of

Promoter and Promoter Group will be available for Eligible Shareholder who validly tender Additional Equity Shares over and above their respective Buyback Entitlement".

Following the deletion of the aforesaid sentence, Paragraph 19.9.1.1 on Page 59 of the Letter of Offer, shall read as: "Acceptance of 100% Equity Shares from other Eligible Shareholders in the General

Entitlement, or the number of Equity Shares tendered by them, whichever is less". All other contents and other terms in the Letter of Offer remain unchanged. Capitalised terms used herein and not defined herein shall have the same meaning as ascribed

Category who have validly tendered their Equity Shares, to the extent of their Buyback

in the Letter of Offer.

For Piramal Enterprises Limited Place: Mumbai Mr. Bipin Singh Date: September 1, 2023 Company Secretary

ASSCHER ENTERPRISES LIMITED

(FORMERLY INDIAN SEAMLESS ENTERPRISES LIMITED)

Regd. Office: 503, 5" Floor, Lunkad Sky Station Co-op Premises Society Limited, Viman Nagar, Pune - 411014, Maharashtra. Tel.: 020-41255662 Website: www.isel.co.in E-mail: secretarial@isel.co.in CIN: U29000PN1995PLC090946

NOTICE

Notice is hereby given that the 27" Annual General Meeting ('AGM') of Asscher Enterprises Limited (Formerly Indian Seamless Enterprises Limited) ('Company') will be held on Wednesday September 27, 2023 at 11:30 AM through video conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 ('Act') and rules made thereunder read with Ministry of Corporate Affairs vide latest General Circular dated 28" December 2022 permitted to hold AGM through VC/OAVM without the physical presence of members at a common venue. Accordingly, the AGM is being held through VC/ OAVM facility for the same.

The Notice and Annual Report is being sent only by electronic mode to all those members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the applicable Circulars. Members can join and participate in the AGM only through

The Company is providing its members remote e-voting facility to cast their vote on all resolutions set forth in the AGM Notice. Additionally, the Company is providing the facility of voting through the e-voting system ('e-voting') during the AGM. The business may be transacted through voting by electronic means. The Company has availed the service of CDSL for providing remote E-voting/E-voting during AGM.

Members participating through the VC/OAVM facility will be counted for the purpose of reckoning the quorum under the Section 103 of the Act.

The Notice and Annual Report is being available on Company's website www.isel.co.in and also on website of CDSL at www.evotingindia.com

Members holding shares in physical as well as dematerialized form and who have not registered their email addresses with the Company / Depositories can obtain Notice of the AGM, Annual Report and/or Login Details for joining the AGM through VC/OAVM facility including E-voting by sending scanned copy of (a) Copy of Signed request letter confirming Folio No., name & address of Members (b) Self-attested PAN copy (c) Selfattested documents of any one (Aadhar Card, Driving license, Election voting Card or Passport) either to Company's Registrar and Share Transfer Agent "Link Intime India Private Limited" at rnt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at secretarial@isel.co.in. The detailed instructions to join the AGM through VC/OAVM and to cast the vote through remote e-voting / e-voting are contained in Note No. 17 of Notice

The remote e-voting commences on September 24, 2023 (9:00 am) and ends on September 26, 2023 (5:00 pm). Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 pm

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e., September 20, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. In case of persons who became members of the Company after dispatch of AGM Notice may write to mt.helpdesk@linkintime.co.in or secretarial@isel.co.in for obtaining login ID & password. However, in case he/she already registered with NSDL/CDSL for remoteevoting then he/she can use his/her existing User ID & Password for casting the vote. A Member may participate in AGM even after exercising his right to vote through remote

e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. The facility for e-voting shall be made available at the AGM. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

(Formerly Indian Seamless Enterprises Limited) Place: Pune Anchal Jaiswal Date: September 1, 2023 Company Secretary

LOKNETE BABURAO PATIL AGRO INDUSTRIES LIMITED

CIN: U74110PN2012PLC141952

Regd Office: Laxminagar, Angar, Taluka Mohol, Solapur – 413214

Tel. No.: (02189) 248699, 248799 E-mail: loknetesugar@gmail.com

NOTICE OF THE 12" ANNUAL GENERAL MEETING

AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 12" Annual General Meeting (AGM) of the

Members of Loknete Baburao Patil Agro Industries Limited (the "Company")

will be held on Friday, 29th September, 2023 at 1:00 p.m. at Laxminagar,

Angar, Taluka Mohol, Solapur, 413214 to transact the businesses as set out in

The copy of Notice of the AGM and instructions for remote e-voting, along with

attendance slip, proxy form and the Annual Report for the financial year

2022-23, has been sent to all the Members at their registered addresses

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with

the Rules made thereunder, Secretarial Standard-2 (SS-2) on "General

Meetings", issued by the Council of the Institute of Company Secretaries of

India (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the

time being in force), the Company is pleased to provide the facility to its

Members holding shares as on Cut-off date being, Friday, 22" September, 2023

to cast their votes by electronic means or ballot/polling paper on all resolutions

set forth in the Notice of AGM. The Members may cast their votes

using an e-voting system from a place other than the venue of the Meeting

('Remote E-voting'). The Company has engaged National Securities

Depository Limited (NSDL) to provide Remote E-voting facility. The details of

Remote E-voting facility pursuant to the provisions of the Companies Act, 2013

1. Date of completion of dispatch of Notice of AGM along with the Annual

The Remote E-voting period will commence on: Tuesday, 26" September,

4. A person whose name is recorded in the Register of Members as

maintained by the Registrar and Share Transfer Agent as on the cut-off date

i.e. Friday, 22rd September, 2023 only shall be entitled to avail the facility of

Any person, who becomes Member of the Company after dispatch of the

Notice of AGM and holding shares as on the Cut-off date may obtain user id

and password for Remote E-voting by sending a request at

evoting@nsdl.co.in or lokneteagro77@gmail.com. However, if a person is

already registered with NSDL for e-voting, then existing user id and

Remote E-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Thursday.

The facility of voting through 'Ballot Paper' or 'Polling Paper' shall be

made available at the AGM to the Members who have not casted their

· A Member can opt for only one mode of voting i.e. either through

Remote E-voting or through ballot or polling paper at the AGM. If a

Member casts his/her vote by both modes, then, voting done through

Remote E-voting shall prevail and the ballot/polling paper shall be

treated as invalid. Please read the instructions given in the notes to the

Notice of the AGM carefully before voting electronically. Any person

who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for

A Member may participate in the AGM even after exercising the right to

vote through Remote E-voting but shall not be allowed to vote again at

the AGM. Kindly note that vote once casted cannot be modified.

Punde & Associates, Company Secretaries, as the scrutinizers to

scrutinize Remote E-voting process and voting at the AGM in a fair and

. The Notice of AGM shall be available on the NSDL website

For any queries / grievances relating to Remote E-voting, Members are

requested to refer the 'Frequently Asked Questions' (FAQs) for Members and

Remote E-voting user manual available in the 'download' section of

www.evoting.nsdl.com or write to Mr. Rajshekhar Gaikwad, EDP-Manager, at

the Registered Office of the Company or contact him on +91-9922449846 or

send email at lokneteagro77@gmail.com or evoting@nsdl.co.in or call on toll

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act,

2013 and applicable rules thereunder that, the Register of Members and share

transfer book of the Company will remain closed on Friday, 22nd September,

2023 for the purpose of determining the entitlement of Preference Share

By order of the Board of Directors

VIKRANT RAJAN PATIL

Managing Director

DIN: 02450106

Loknete Baburao Patil Agro Industries Limited

Holders to the dividend if declared by the Members at the AGM.

. The Company has appointed Mr. Vishvas Bokil, Partner, M/s Bokil

2023 at 9:00 a.m. and shall end on Thursday, 28" September, 2023 at

the Notice convening the AGM.

registered with the Company in the permitted mode.

and Rules made thereunder are as follows:

Report: Saturday, 02" September, 2023.

The Cut-off date shall be: Friday, 22rd September, 2023.

Remote E-voting as well as voting at the AGM.

password can be used for casting votes.

vote through Remote E-voting.

information purposes only.

www.evoting.nsdl.com

free No.: 1800-1020-990.

Date: 02" September, 2023

Place: Angar, Solapur

The Members are also informed that:

28" September, 2023.

Rea. Office Address: Room No. 144, C-Wing, Nirman Bhawan, Maulana Azad Road New Delhi,110001 CIN: L70101DL2005GOI132162

Email: info@hpil.co.in

HEMISPHERE PROPERTIES INDIA LIMITED (A Government of India Enterprise)

हेमीस्फेयर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड

NOTICE 19th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 19th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Wednesday, the 27th September, 2023 at 12:00 noon (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set The Ministry of Corporate Affairs (MCA) vide circular dated 28th December, 2022 SEBI vide

Circular dated 5th January, 2023 read with other relevant circulars of MCA/ SEBI, permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of members at common The 19th Annual Report of the Company for FY 2022-23 is being sent through electronic mode

to the members whose email address are registered with the Depositories/ Registrar & Transfer Agent, in compliance of the SEBI circulars. Further, notice of AGM and Annual Report are also available on the website(s) of Company at www.hpil.co.in, websites of Stock Exchange(s) i.e. National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and BSE Limited i.e www.bseindia.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com

ids, are requested to register/ change the same with their Depository Participant RTA, so as to receive all communications electronically SEBI vide circular dated 16th March, 2023 mandated all the holders of physical securities to

furnish their PAN, nomination, contact details, Bank A/c details and specimen signatures for their corresponding folios by 01st October, 2023 to M/s TSR Consultants Private Limited Registrar and Transfer Agents (RTA) In compliance of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (_ODR)

recorded in the Register of Members (holding in physical form) or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories (holding in electronic form) on Wednesday, the 20th September, 2023 (cut-off date). The remote e-voting period shall commence on Sunday, the September 24, 2023 (9:00 a.m. IST) ends on Tuesday, the September 26, 2023 (5:00 p.m. IST) and members shall not be allowed to vote thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. the above period and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Further, members who have cast their vote by remote

evoting@nsdl.com with a copy marked to info@hpil.co.in. Further, the Company has appoint CS Rahul Chaudhary (ACS 54713) of M/s Rahul Chaudhary & Associates as Scrutinizer for conducting the electronic voting process prior to the AGM and during the AGM, in a fair and transparent manner. Members who would like to express their views/ask questions as a speaker at the Meeting may pre-register themselves by sending a request from their registered e-mail address mentioning their names, DP ID and Client ID/folio number, PAN and mobile number at agm@hpil.co.in or info@hpil.co.in latest by 6.00 p.m.

In case of any queries, members may refer the Frequently Asked Questions(FAQs) for shareholders and e-Voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or refer to instructions as mentioned in the notice of 19th AGM or call

Lubna Place: New Delhi Company Secretary & Compliance Officer

NARBADA GEMS AND JEWELLERY LIMITED

Regd Office.: 3-6-291/4/B, 2ndFloor, Hyderguda, Hyderabad- 500 029, Ph:040-48506411, E-mail:comsec@narbadajewellery.com, website:www.narbadajewellery.com; CIN: L01222TG1992PLC014173

NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

of Narbada Gems and Jewellery Ltd ('Company') will be held through Video Conferencing ("VC") or Other Audio -Visual Means ("OAVM"), on 21st September, 2023 at 03:30 PM IST to transact the Ordinary & Special Business as detailed in the Notice dated 10th August.

together with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, and May 05, 2020, (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, allowed convening the AGM through Video Conferencing or Other Audio-Visual Means, without the physical presence of the Members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM.

Notice of AGM and Dispatch

(Management and Administration) Rules, 2014, the aforesaid Notice and the Annual Report (including Financial Statements) for the Financial Year 2022-2023 have been sent through e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant(s) (DP)/Registrar & Transfer Agent (RTA) / Company on 29th August, 2023. The Annual Report along with AGM Notice is available on the Company's website at www.narbadajewellery.com and also on www.evotingindia.com, www.bseindia.com. Members who have acquired shares in the Company after the said date, or who have not registered their e-mail address with the DP/RTA/Company can access the Annual Report on the above websites and send a request to your DP/RTA/Company for receipt of the same along with e-voting details

the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, 14th September, 2023to Thursday, 21st September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. Members and all other persons concerned are hereby requested to take note of the same and lodge the share transfer deed(s), if any, duly executed, with the Registrar & Transfer Agent (RTA) and also notify change in their address/bank account particulars, if any, to the RTA (in respect of shares held in physical form) or directly to their Depository Participant(s) (in respect of shares held in demat form) on or before 14th September, 2023 ("cut off date"). All shareholders holding shares as on cut off

NOTICE is further given that in compliance with Section 108 of the Companies

Act. 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility (remote e-voting and e-voting at the AGM) to all its Shareholders to enable them to cast their votes on all matters listed in the said Notice through electronic means. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set

forth in the Notice of the AGM either remotely (during the remote e-voting period) or during the AGM (when the window for e-voting is activated upon instructions of the Chairman). Cut-Off Date for determining the Members

Thursday, 14th September, 2023 entitled to vote through e-voting Commencement of e-voting period Monday, 18th September, 2023 (9:00 AM) Wednesday, 20th September 2023(5:00 PM) End of e-voting period

but will not be allowed to vote again at the AGM. The detailed instructions for casting the vote through e-voting is attached to the AGM Notice as well as available on the Company's website on www.narbadajewellery.com and on websites at www.evotingindia.com and www.bseindia.com.

Notice convening the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the LOGIN ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com or rta@cilsecurities.com. However, if such person is already registered with CDSL for e-voting then he/she can use his/her existing USER ID and password for casting vote. Any person who is not a shareholder as on the cut-off date may consider this notice for informational purposes only. **Attendance to the AGM through VC/OAVM:**

Shareholders will be required to login on www.evotingindia.com using their e-voting User ID and password. The link to view and participate in the AGM proceedings will be available on www.evotingindia.com. The details for participation to the AGM, registration as a Speaker and to ask questions on the agenda for the AGM are included in the Notes to the AGM Notice. The members are requested to refer the same in detail. Members who have not updated their e-mail addresses are requested to update the same with their DP by sending a written request by email to rta@cilsecurities.com. In case of any queries/grievances, connected with facility for voting by electronic

of CIL Securities Limited via email at rta@cilsecurities.com or please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, and CDSLemail; evoting@cdslindia.com or call 1800225533. The instructions for e-voting and participation in the AGM shall also form a part

the Company, CDSL and the Stock Exchange. This Advertisement is being published in compliance of the MCA Circulars and for the information of the members as is available on the Stock Exchanges website and the website of We urgeall members to update their information at the earliest to receive the

By Order of the Board of Directors

For Narbada Gems and JewelleryLimited Sanjay Kumar Sanghi

> Managing Director DIN: 00629693



3i Infotech' 3i Infotech Limited

Corporate Identification Number (CIN): L67120MH1993PLC074411 Registered office: Tower # 5, International Infotech Park, Vashi, Navi Mumbai 400703. Tel No.: (022)7123 8000 | Email: investors@3i-infotech.com | Website: www.3i-infotech.com

NOTICE OF THE 30™ ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 30" Annual General Meeting ("AGM") of the

Members of 3i Infotech Limited (the "Company") will be held on Monday, September 25, 2023 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio-visual Means ("OAVM") to transact the business as set out in the notice of AGM dated July 28, 2023, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and rules framed thereunder read with Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 read with circulars dated December 31, 2020, September 28, 2020, June 15, 2020, April 13, 2020 and April 8, 2020 (collectively referred as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circulars dated January 5, 2023, May 13, 2022, January 15, 2021 and May 12, 2020 (collectively referred as "SEBI Circulars") without the physical presence of the Members at a common venue. For the purpose of the AGM, National Securities Depository Limited ("NSDL") will be providing the necessary facility for voting through remote electronic voting ("remote e-voting") and for participating in the AGM through VC / OAVM facility and voting through electronic voting system during the meeting ("e-voting").

thereunder and in terms of MCA Circulars and SEBI Circulars, the notice of AGM, procedure and instructions for e-voting and Annual Report for the financial year 2022-2023 ("Notice and Annual Report") will be sent by e-mail to all those Members whose names appear in the register of Members and whose e-mail address(es) are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or the Depository Participant(s) as on the record date i.e. Friday, August 25, 2023 and physical copy of the Notice and Annual Report will be sent only to those Members who specifically request for the same.

Pursuant to provisions of Sections 101 and 136 of the Act and rules made

Members who have not registered their e-mail address and mobile numbers are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their concerned Depository Participant and in respect of shares held in physical form, by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent.

The copy of the Notice along with the Annual Report will also be available on the website of the Company, viz. www.3i-infotech.com and on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also available on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com Members will be provided with the facility to cast their votes on all resolutions

set out in the Notice of the AGM using remote e-voting or through e-voting

during the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting at AGM will be provided in the Notice of the AGM. Members can attend the AGM through VC / OAVM facility only by following procedure as set out in the Notice of the AGM. In terms of SEBI Circular dated December 9, 2020, on e-voting facility provided by listed Companies, Individual Members holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Members are required to update their mobile number and e-mail address correctly in their demat account in order to access e-voting facility.

For any queries or grievances relating to remote e-voting, Members may please contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 or at (022) 48867000 and (022) 2499 7000 or evoting@nsdl.co.in.

By Order of the Board of Directors

Date: September 1, 2023 Place: Navi Mumbai

Company Secretary

Varika Rastogi

Regd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat - 370110 Tel: +91 2836 661111 Fax: +91 2836 279010 Corp. Office: Welspun House, 6th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg,

Welspun INDIA LIMITED

Lower Parel (West), Mumbai, Maharashtra - 400013 Tel: +91 22 66136000, Fax: +91 22 24908020 E-mail: companysecretary_wil@welspun.com; Web: www.welspunindia.com NOTICE

Company will be held on Friday, September 22, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility. The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the

Companies Act, 2013 and circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM. In Compliance with the General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, read with

earlier Circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs (MCA) and

Circular SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 read with earlier

Circulars issued from time to time by the SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report 2022-23 have been sent to all the members whose e-mail IDs are registered with the Company Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.welspunindia.com and on BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the National Securities Depositories Limited at www.evoting.nsdl.com. The Company has completed the dispatch of Notice of AGM and the Annual Report 2022-23 through electronic mode on August 31, 2023 to all the eligible members of the Company. Members who have not registered their e-mail addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and members holding share in physical mode are requested to update their e-mail addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding share in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e

forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e voting'). The Company has appointed Ms. Mansi Shah of M/s. JMJA & Associates Company Secretaries (Certificate of Practice No. 8120), Mumbai as Scrutinizer to scrutinize the voting and remote e-voting process. The details of remote e-voting process are as under: (a) The Company has completed the dispatch of Notice of AGM on August 31, 2023 and

Friday, September 15, 2023, may cast their votes electronically on the business as set

voting and e-voting system at the AGM; (b) Remote e-voting will commence on Tuesday, September 19, 2023 (9:00 a.m.) and ends on Thursday, September 21, 2023 (5:00 p.m.);

the business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e

(c) The Cut-Off Date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September 15, 2023; (d) Remote e-voting module will be disabled on Thursday, September 21, 2023 at 5:00

p.m. i.e., remote e-voting will not be allowed beyond the said date and time;

(e) Members may note that the facility for voting will also be made available during the AGM, and those Members who will attend the AGM through VC/OAVM facility and have not caste their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system

(f) The voting rights of members shall be in proportion to their shareholding as on the cutoff date of September 15, 2023;

Company after dispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e. September 15, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Company/Registrar & Transfer Agent. However, if you are already registered with NSDL or CSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote.

(g) Any person, who acquires shares of the Company and becomes member of the

(h) A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to vote on the resolutions to be passed at AGM;

attend the AGM, through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again.

(j) Notice of the AGM and procedure for remote e-voting is available on the Company's website www.welspunindia.com and the website of NSDL at www.evoting.nsdl.com; (k) Members may contact Mr. Shashikant Thorat, Company Secretary, at 4th Floor,

Welspun House, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai - 400013, or email at companysecretary_wil@welspun.com or call on +91 (022) 66136000 between 11:00 a.m. and 6:00 p.m. on any working day. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed

4886 7000 or 022 - 24997000. Notice to the shareholders who have not en-cashed dividend for last seven

consecutive years.

Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016 which have come into effect from September 7, 2016 and amended from time to time, this is to inform to those shareholders who have not en-cashed the dividend or who's dividend remained unclaimed for last seven consecutive years then those shares shall be transferred to the "Investor Education and Protection Fund" (IEPF) i.e. a fund constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013. The names of such shareholders and their folio number or DP ID - Client ID will be available on the website of the Company at www.welspunindia.com. To claim unpaid / unclaimed dividend or in case you need any information/clarification

Shashikant Thorat

Mumbai, August 31, 2023



financialexp.epap.in

Website: www.hpil.co.in

Members who have not registered their e-mail address so far, or want to change their e-mail

Regulations, 2015 as amended, the Company is pleased to offer e-voting facility (both remote e-voting and voting at the time of AGM) through the NSDL to all the eligible members in respect

of all the items to be transacted at AGM through voting by electronic means, whose names are

Those members, who do not cast their vote on the resolutions through remote e-voting during e-voting may attend the AGM, but shall not be entitled to change it subsequently or vote again at the AGM. Any person whose e-mail ID is not registered with the Company/DP or who becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the Cut-Off date, may obtain the user ld and password for e-voting by sending a request at

(IST) on Wednesday, 20th September, 2023. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM

at 022 -4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at paliavid@nsdlco.in. For Hemisphere Properties India Limited Date: 31.08.2023

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the Members Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the members of the

The Ministry of Corporate Affairs (MCA) has, vide its circular dated January 13, 2021, read

In terms of the Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies

Closure of Register of Members and Share Transfer Books

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that date shall be eligible to cast their vote and attend the AGM of the Company.

Manner of Voting at the AGM (remote e-voting and e-voting at AGM)

The members who cast their vote through remote e-voting may attend the AGM

Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the

Members are requested to note, that in view of the MCA Circulars, the Company is pleased to provide attendance to the AGM through VC/OAVM facility. The

means, please contact Mr. Hussain M, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the AGM Notice of the Company, which shall be available on the website of

AGM Notice, Annual Report and e-voting credentials (as applicable).

Date:31.08.2023

Place:Hyderabad

(i) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

to NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 022 -

Pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the

please write to or contact to the Company's Registrars and Transfer Agent or The Company Secretary of the Company at the Registered Office or at the Corporate Office address. For Welspun India Limited

Company Secretary

New Delhi

खातंत्र्यसंग्रामातील वीरांना वंदन करण्यासाठीच 'माझी माती माझा देश' अभियान : फडणवीस



मुंबई, दि. १ : प्रतिनिधी स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाचे रमरण करण्यासाठी 'माझी माझी माती माझा देश' अभियान राबविले जात केले. त्यांच्या हस्ते मलबार हिल येथे आहे. प्रत्येक गावातून, जिल्ह्यातून, अमृत कलश रथाचे उद्घाटन करण्यात ही माती एकत्रित करून दिल्लीपर्यंत आले. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष पोहोचवूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आ. ॲड. आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री यांचे विकसित भारताचे स्वप्न मंगलप्रभात लोढा, कर्नल रवींद्र त्रिपाठी

साकार करण्यासाठी सांगितल्यानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करूयात,'' असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुख्यमंत्र्यांकडून गोविंदांना शासकीय सेवेत कामाची ग्वाही...

▶ मृंबई : ''दहीहंडी या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील

गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न

केले जातील,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वरळी येथील 'एनएससीआय' येथे

देशातील पहिली 'प्रो-गोविंदा लीग २०२३' या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा

व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,

कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहल शेवाळे, आमदार

प्रताप सरनाईक, माजी आमदार खींद्र फाटक, बाळा नांदगावकर, नितीन देसाई, अभिनेते अभिषेक

मलबार हिल येथे अमृत कलश रथाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींनी पाच पंचप्राण दिले आहे. ज्यामध्ये गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करायची आहे, विकसित भारताची संकल्पना मांडायची आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद समाजात राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपली संस्कृती आणि तिचा - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. भारताने ज्या प्रकारे गरिबी कमी केली, ते चमत्कारिक आणि आश्चर्यकारक आहे. अशा प्रकारचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीस्द्धा दिला आहे. एकीकडे गरिबी कमी करत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि सर्व शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे रचला गेला

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाड्यावस्त्यांमधून 'अमृत कलश यात्रा' निघणार आहे. शुक्रवार, दि. १५ सप्टेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. अमृत कलशांमध्ये मूठभर माती, धान्य गोळा करून हे कलश दि. ३१ ऑक्टोबरला दिल्लीला 'अमृतवाटिके'च्या निर्माणासाठी नेले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ 'अमृतवाटिका' निर्माणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. अनेक कलशांमधून आणलेल्या माती आणि धान्याचे मिश्रण वापरून या अमृतवाटिकेचे निर्माण होणार आहे. ही 'अमृतवाटिका' देशातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ ठरणार असून, अनेक संख्येने उपस्थित होते.

'चांद्रयान-३'चा विक्रम पंतप्रधान देशी विदेशी पर्यटक इथे भेट देतील. या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुंबई भाजपतर्फे यावेळी करण्यात आले.

मुंबईतील सर्व जिल्ह्यात 'अमृत कलश' रथ फिरणार

मातृभूमीचे रक्षण करत असताना हतात्मा झालेल्या वीरांना आणि मातृभूमीला वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पंचप्रण प्रतिज्ञा घेतली. मुंबईतील सर्व जिल्ह्यात रथ फिरणार आहे. नागरिकांना या अमृत कलशात माती वाहता येणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक महामंत्री संजय उपाध्याय, राजेश शिरवडकर, अमरजित मिश्रा, निरंजन शेट्टी राजेश रस्तोगी, किरीट भन्साळी यांच्यासह मुंबई भाजपचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवार, दि. ३ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेवर 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर 'मेगाब्लॉक' नसेल.

एनकोअर असेट रिकन्स्ट्रक्शन earc कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (एनकोअर एआरसी)

क्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमन, २००२ (नियमन) च्या नियमन ८(६)च्या शर्तीसह वावावयाव्य क्युरिटायक्षेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायद

००२ अन्वये स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सुचना. माम जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार(रा)ना याद्वारे सूचना देण्यात येते की, खाते क्र. १ करि कर्जदार सी. रेखा प्रकाश शेळके (कर्जदार) आणि (१) निळकंढ नाथ शेळके (२) प्रकाश शेळके (३) श्रुषण नकुल शेळके (४) पद्माबाई नाथा शेळके (यापश्चात एकत्रितरित्या जामीनदार/गहाणवटदार असे उल्लेखित) यांच्याकडून प्रतिभूती धनको यांना वसुली/प्राप्तीच्या समायोजन, जर असल्यास, नंतर देय असलेली दि. २९.०२.२०२० रोजीनुसार रक्कम रू. बनका बाबा बहुगा आत्माव्या कामावाज्य, कर अत्यादाय, तहाद ६च अत्यादाणा व. २५.०१.२०१० राजाबुतार स्थानन स्व ७८,४९,६०५/- (रुपये अङ्ग्रह्माहत्तर लाख एक्केचाळीस हजार सहाशे तीन मात्र) व त्यावरील बसूर्वीव्या बितांग्रह्माने करारात्मक दराने पुढील व्याज व इतर शुल्क आणि प्रभार एवढ्या रकमेच्या वसुतीकरिता आणि खाते क. २ करिता कर्जदार श्री. प्रकाश शेळके (कर्जदार) आणि (१) निळकंठ नाय शेळके (२) रेखा प्रकाश शेळके (३) भुषण नकुरा शेळके (१) पत्नाबाई नाया शेळके (५) प्रणाल प्रकाश शेळके (यापश्चात एकिन्नितरित्या नामीनादा/ग्रायाज्ञदार असे उत्त्वीक्षत) यांच्याकहून प्रतिभूती धनको यांना वसुली/प्राप्तीच्या समायोजन, जर असल्यास, नंतर देय असलेली दि. २९.०२.२०२० वाब्याजक आतानूता विकास बाना बहुता (मुश्च) स्वाध्य के होटी कित्रा है। उसके वाज के स्वाध्य के अस्ति है। इसके स्व इसके कित्रा दिना कित्रा है। इसके स्वाध्य कित्र इंग्राहरी-बँक-०५५-इस्ट ("सुरितित बकां") वे विश्वस्त म्हणून त्यांच्या समतेमध्ये कार्य करीन असलेत्या एनकोअर असेट रिकन्द्रवशन कंपनी प्रायदेट लिमिटेड यांच्याकड़े नियुक्त केल्यापासून कर्ज खात्यामधीन वाकित रेपयांना स्वाध्य म्हणून डीरीबी बँक लिमिटेड (डीरीबी बँक) बँककड़े गहाणवट/प्रभारीत असलेत्या खाती नमूद केलेल्या स्थावर मालमतेची, जेंचा प्रतिभूती धनकांचे प्राधिकृत अधिकारी यांनी प्रत्यक्ष ताबा घेतला होता, **"जसे आहे जथे आहे", "जसे आहे जे आहे**" प्राणि "ते<mark>ये जे काही आहे"</mark> या तत्त्वावर दि. १०.१०.२०२३ रोजी विक्री करण्यात येईल. मालमत्तेच वर्णन, तारण ालमत्तेकरिता राखीव किंमत (आरपी) आणि इसारा रक्कम अनामत (ईएमडी) खालीलप्रमाणे आहेः

হ. ५०,००,०००/-मु.पो. कोलशेत, ता. भिवंडी, जि. ठाणे ६० चौ.फू. जर ई-लिलावाचा दिनांक सार्वजनिक सुझी जाहीर झाल्यास त्याचा दिनांक आपोआपच लगेचच्या पुढील कामकाजाच्या दिवसास पुढे वाढविला जाहेल. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया प्रतिभूतें धनकोंच्या विकासहंठ म्हणेजने (http://www.encorearc.com/ वर देण्यात कालेली लिंक पहार्वी. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीकरिता, इच्छुक पक्षकार सुरक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यास मोबाईल क. **९६१९८९९३८६** वर किंवा dharmendra.maurya@encorearc.com येथे ईमेल करू शकतात



३आय इन्फोटेक लिमिटेड

कॉपरिट ओळख क्रमांक (सीआयएन): L67120MH1993PLC074411 नोंदणीकृत कार्यालयः टॉवर # ५, इंटरबॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी, नवी सुंबई ४००७०३

एनकोअर असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि

दुर. क्र.: (०२२) ७१२३ ८००० । ईमेल: investors@3i-infotech.com । वेबसाईट: www.3i-infotech.co

ग्रह्मारे सूचना देण्यात येते की, ३आय इन्फोटेक लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची ३० व वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार ("एमसीए' सर्वसाधारण परिपत्रक क्र. ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२, सर्वसाधारण परिपत्रव क्र. २/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ सहवाचिता परिपत्रके दिनांकित ३१ डिसेंबर, २०२०, २, सप्टेंबर, २०२०, १५ जून, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ८ एप्रिल, २०२० (एकत्रितरित् एमसीए परिपत्रके" असे उल्लेखित) आणि भारतीय प्रतिभुती आणि विनिमय मंडळ ("सेबी") ची परिपत्रके दिनांकित ५ जानेवारी, २०२३, १३ में, २०२२, ९५ जानेवारी, २०२१ आणि १२ में, २०२० (एकत्रितरित्या "सेबी परिपत्रके" असे उल्लेखित) सह वाचावयाच्या कंपनी कायदा, २०१३ 'कायदा") च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनलेल्या नियमांच्या अनुपालनामध्ये सोमवार ५ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० (भाप्रवे) वाजता एजीएमची सूचना दि. २८ जुलै, २०२३ ाध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचे कामकाज करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या भौतिक द्वारे घेण्यात येणार आहे. एजीएमच्या कारणास्तव, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड "एनएसडीएल") दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान ("दूरस्थ ई-मतदान") आणि एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होण्याकरिता आणि सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे ("ई-मतदान") द्वारे मतदान करण्याकरिता आवश्यक सुविधा प्रदान करतील.

ायद्याच्या कलम १०१ आणि १३६ च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनलेल्या नियमांच्या अनुषंगा आणि एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अनुसार, एजीएमची सूचना, प्रक्रिया ऑणि ई-नतदानाकरिता माहिती आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल ("सूचना आणि वार्षिक हवाल") त्या सर्व सदस्यांना, ज्यांची नावे रेकॉर्ड दिनांक म्हणजेच शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३ रोजी कंपनीकडे किंवा निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्ट किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सक नोंदविण्यात आलेली आहेत, त्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येतील आणि जे सदस्य विशेषकरू याची मागणी करतील त्यांना सूचना आणि वार्षिक अहवालाची भौतिक प्रत पाठविण्यात येईल.

न्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक नोंदविलेला नाही त्यांना विनंती आ की, डिपॉझिटरीकडे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात धारण केलेल्या समभागांच्या संदर्भात त्यांचे संबंधित डेपॉझिटरी पार्टिसिपन्टद्वारे आणि भौतिक स्वरुपात भागधारणा केलेल्या समभागांच्या संदर्भात् कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्ट यांना लेखी स्वरुपात कळवन ते नोंदवावे.

ार्षिक अहवालासह सूचनेची प्रत कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.3i-infotech.com आी . நंपनीचे इक्विटी समभाग सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे देखील उपलब्ध आहेत आणि एनएसडीएलची वेबसाईट हणजेच www.evoting.nsdl.com येथे देखील उपलब्ध आहेत.

नदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते दूरस्थ ई-मतदानाच ॥पर करून किंवा एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे देण्याकरिता सुविधा प्रदान करण्यात येईल सदस्य एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार प्रक्रियेचे पालन करून फक्त व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला सहभागी होऊ शकतात.

सेबी परिपत्रक दिनांक ९ डिसेंबर, २०२० च्या दृष्टीने, सूचिबद्ध कंपन्यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्य -मतदानावर, डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण करणाऱ्या स्वतंत्र सदस्यांना डिपॉझिटरीज आणि गॅझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे असलेल्या त्यांच्या डिमॅट खात्याद्वारे मतदान करण्यांची परवान यात येईल. ई-मतदान सुविधा प्राप्त करण्याकरिता सदस्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक आणि -मेल पत्ता त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये योग्यरित्या अद्ययावत करणे आवश्यक आहे.

रस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारींकरिता, सदस्यांनी कृपया श्री. अमित . शाल, सहाय्यक उपाध्यक्ष किंवा कु. पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, यांना एनएसडीएल ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, ्र मुंबई - ४०० ०१३ येथे किंवा (०२२) ४८८६७००० आणि (०२२) २४९९७००० येथे किंव evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधावा

> संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे वारिका रस्तोगी

> > दि.०२ सप्टेंबर २०२३

रस्त्यांसह गल्ल्यांतही स्वच्छता राखा

मुख्यमंत्री शिंदे यांचे पालिका आयुक्तांना आदेश

मुंबई, दि. १ : प्रतिनिधी

'मुंबईतील केवळ प्रमुख रस्ते नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त इकबालिसंह चहल यांना दिले. ''मुंबईतील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. ही बाब मुंबई पालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभीर्याने घ्यावी. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,'' असेही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सांगितले आहे. माझगांव डॉक येथील कार्यक्रमाहून परतत असताना मुख्यमंत्री शिंदे यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता, कचरा आढळला. त्याची दखल घेत, तेथूनच मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्त डॉ. चहल यांच्याशी दुरध्वनीद्वारे

यावर ''माझगाव डॉक परिसरातील अस्वच्छता प्रकरणी तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच, येत्या सात दिवसांमध्ये मुंबईतील सर्व प्रभाग आणि त्यांचा परिसर, सर्व



दिसता कामा नये. याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरित हटवा. यासाठी पालिकेचे सर्व सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक-कर्मचारी अशा सर्व यंत्रणांना कामाला लावा. शहरातील ज्या-ज्या ठिकाणी भिंतींचे सुशोभीकरण करण्याचे काम अपूर्ण आहे, तेदेखील त्वरित पूर्ण करा.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

समुद्रिकनारे यांची स्वच्छता युद्ध पातळीवर हाती घेण्यात येईल,'' अशी ग्वाही डॉ. चहल यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

> ■ २,9०० सिंगल-डेकर आणि ९०० डबल–डेकर एसी ई-बस लवकरच ताफ्यात

> ■ २,४०० सिंगल-डेकर ई-बससाठी निविदा प्रक्रिया पूर्ण

मुंबईतील छशिमट, चर्चगेट, नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया या मार्गांवर धावत आहेत. तर, बसमार्ग क्र. ३१० वांद्रे रेल्वे टर्मिनल ते कुर्ला स्थानकापर्यंत बीकेसीमार्गे धावतो.

सावरकर सभागृहात उद्या रगला श्रीहरी मुंबई : विद्याधर गोखले जन्मशताब्दीवर्षानिमित्त धावणार स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहयोगाने विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान प्रस्तुत 'रंगला श्रीहरी' हा विद्याधर गोखले रचित श्रीकृष्ण गीतांचा संगीत नृत्यमय कार्यक्रम सादर करण्यात येण्यार आहे. हा कार्यक्रम एसी बस रविवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे

बचन, पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

थांडक्यात

संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम रिसकांसाठी

विनामूल्य असून, यावेळी विद्याधर गोखले

धावपट्टी मार्गावरील अडथळ्यांस

विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई

मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व

स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या

धावपट्ट्यांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच

उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जीत करणारी

२१ ऑक्टोबरपर्यंत बंदी असल्याची माहिती

पोलीस आयुक्त विशाल ठाकूर यांनी दिली

'हेपेटायटीस बी' आणि 'लेप्टो'मुळे

आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर

कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.

मुंबई: नायर रुग्णालयात १४ वर्षांच्या

मृत्यू झाला. कस्तुरबा रुग्णालयातून दि.

हलवण्यात आले. त्याच्यावर तातडीने

मुलाचा 'हेपेटायटीस बी' आणि 'लेप्टो'मुळे

१६ ऑगस्ट रोजी त्याला नायर रुग्णालयात

रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु,

उपचारादरम्यान दोन दिवसांनी त्याचा मृत्यू

झाला. दरम्यान, नायर रुग्णालयात संबंधित

रुग्णाच्या 'मलेरिया', 'डेंग्यू', 'लॅप्टो',

दाखल केले. यामध्ये त्याची 'मलेरिया'

आणि 'डेंग्यू'ची चाचणी निगेटिव्ह आली.

तसेच, 'लेप्टो' आणि 'हिपॅटायटीस बी'चे

निदान झाले. 'लेप्टो' आणि 'हेपेटायटीस

बी'ची लागण झाल्यामुळे सदर मुलाचा मृत्यू

झाला असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे

अधिष्ठाता सुधीर मेढेकर यांनी दिली.

'हेपेटायटीस' आजाराच्या रक्ततपासण्या

करून त्याला तातडीने 'एनआयसीयू'मध्ये

१४ वर्षीय मुलाचा मृत्यू

वस्तू, पतंग आदींना बृह्ममुंबई क्षेत्रात दि.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

करण्यात आला आहे.

मज्जाव

यांच्या सात लोकप्रिय नाटकांच्या पुस्तकांचा संच यावेळी फक्त ५०० रुपयांत उपलब्ध

डबल-डेकर

मुंबई, दि. १ : प्रतिनिधी वातानुकूलित (एसी)

इलेक्ट्रिक डबल-डेकर कुर्ला संकुल (बीकेसी) मार्गावर सुरू होणार

आहेत. बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय ॲण्ड ट्रान्सपोर्टच्या (बेस्ट) या ई-बस खरेदी करण्यासाठी संघर्ष मते, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १८ एसी डबल–डेकर ई–बसेस दाखल होणार आहेत. उर्वरित दहा ई-बस सप्टेंबरच्या अखेरीस दाखल होतील.

या बस कुर्ला आगारात उभ्या राहतील, तेथून त्या बीके सी मार्गावर चालवल्या जातील, असे 'बेस्ट'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील पाच महिन्यांपासून, 'बेस्ट'ला करावा लागत होता, कारण त्यांच्या वितरणास उत्पादकांकडून उशीर होत होता. सद्यःस्थितीत १२ एसी डबल डेकर ई-बसचा सध्याचा ताफा दक्षिण

'महद्रागरा'; देशाच्या आत्मनिर्भरतेचा दाखला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. १ : प्रतिनिधी " 'महेंद्रगिरी' या निलगिरी

श्रेणीतील सातव्या स्टेल्थ विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला आहे. निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे आणि प्रणाली 'एमएसएमई'कडून खरेदी करण्यात आली आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. 'महेंद्रगिरी' या प्रोजेक्ट १७ ए श्रेणीतील सातव्या युद्धनौकेचे जलावतरण म्हणजे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाबाबतच्या वचनबद्धतेचा योग्य दाखला आहे,'' असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या 'महेंद्रगिरी' या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १ आहे. सप्टेंबर रोजी मुंबईत करण्यात आले या विशेष सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनकड मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. 'महेंद्रगिरी' ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट १७ ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात

आलेली चौथी स्टेल्थ विनाशिका



 ओडिशा राज्याच्या पूर्व घाट परिसरातील पर्वत शिखराच्या नावावरून 'महेंद्रगिरी'

 प्रकल्प १७ ए फ्रिगेट्स श्रेणीतील ही सातवी युद्धनौका, अंदाजे ३,४५० टन वजन

 अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज, एकात्मिक बांधकाम पद्धतीचा वापर

या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री डॉ. स्रेश खाडे, आमदार यामिनी जाधव, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार आणि 'एमडीएल'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव

सिंघल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि 'एमडीएल'चे कर्मचारी उपस्थित होते. भारतीय नौदल भारताच्या सागरी हितसंबंधाचे रक्षण, संवर्धन आणि त्यांना चालना देण्याचे काम अतिशय जबाबदारीने आणि पूर्ण क्षमतेने केल्याबद्दल उपराष्ट्रपती धनखड यांनी या दलाचे अभिनंदन केले.

मल्टी-स्टेट को-ऑप.क्रेडिट

मुख्य कार्यालय : ३ रा माळा, निशांत टॉवर, गांधी रोड, अकोला. फोन ०७२४-२४४०१०८, २४४३१३६, टोल फ्री क्र.१८००२१२२७२२

दिनांकः १ सप्टेंबर, २०२३

वार्षीक सर्वसाधारण सभेची सूचना (फक्त सभासदांसाठी) (कार्यक्षेत्र - महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्य)

सोमवार दि.१८ सप्टेंबर २०२३ जा.क्र.५५९९ /२०२३

संस्थेच्या सर्व भागधारकांना कळविण्यात येते की, संस्थेची सन २०२२–२३ या सहकारी वर्षाची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार

मा.श्री.रणधीर सावरकर यांचे अध्यक्षते खाली सकाळी ठिक १०.०० वाजता, मराठा मंडळ मंगल कार्यालय, रामदासपेठ, अकोला येथे खालील विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आली आहे. या सभेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मा.संचालक मंडळाचे आदेशानुसार..

सभेपुढील विषय

१. दिनांक २२ सप्टेंबर, २०२२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. २. संस्थेच्या ३१.०३.२०२३ रोजी संपणाऱ्या वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा - तोटा पत्रक मंजुर करणे. ३. संस्थेच्या ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वर्षातील निव्वळ नफ्याच्या विनियोजनास मान्यता देणे. ४. सन २०२३-२४ सालासाठी ठरविलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे व २०२२-२०२३ मध्ये अंदाजपत्रका पेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे. ५. सन २०२३ - २०२४ सालाकरीता बाहेरील कर्ज काढण्याची मर्यादा ठरविणे. ६. सन २०२१ - २०२२ च्या अंकेक्षण दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे. व सन २०२२ - २०२३ च्या अंकेक्षण अहवालाची नोंद घेणे. ७. मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी ॲक्ट २००२ अन्वये सन २०२३-२४ या वर्षाकरीता वैधानिक लेखा परिक्षकाची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे. ८.संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नातेवाईक कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे. ९. संस्थेचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांचेकडील कर्जाची माहिती देणे. १०. डेडस्टॉक व इतर रक्कमा हिशोबातून काढून टाकणे. ११. उपविधी दुरुस्तीस मान्यता देणे. १२. सन २०२२-२०२३ या आर्थीक वर्षात सभासदत्व रह झालेल्या सभासदांची यादी सादर करणे व त्यास मान्यता देणे. १३. संस्थेच्या सामोपचार 'एकरक्कमी परतफेड' योजने अंतर्गत सवलत दिलेल्या थकीत कर्ज खात्याची माहिती घेऊन मान्यता देणे. १४. संस्थेच्या प्रस्तावीत नविन शाखा उघडणेबाबत चर्चा करणे. १५. अध्यक्षीय परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे.

दि.०२ सप्टेंबर २०२३

सभासदाना सुचना

राजेश बाभुळकर मुख्य कार्यकारी अधिकारी

. गणपुर्तीअभावी स्थगित झालेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल व विषय सुचिमध्ये नमुद केल्याप्रमाणे सभेचे कामकाज होईल. त्या सभेला गणपुर्तीची आवश्यकता राहणार नाही. २. सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही प्रश्न, सुचना करावयाच्या असल्यास त्या सभेच्या सात दिवसापुर्वी मुख्य कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी स्वरुपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या व वेळेवर आलेल्या सूचनांचा विचार करणे बंधनकारक राहणार नाही. ३. सभासदांनी आपले निवासी पत्ते बदलले असल्यास त्वरित कळवावेत. सभासदांसाठी वार्षिक अहवाल सर्व शाखांमध्ये उपलब्ध असुन कृपया जवळच्या शाखेतुन प्राप्त करावा हि विनंती. ४. सतत पाच वार्षीक सर्वसाधारण सभेला अनुपस्थीत असलेल्या भागधारकाचे सभासदत्व रद्द होऊ शकते. ५. सभासदांकरीता दुपारी २ ते ४ या वेळेत सभास्थळी भोजन व्यवस्था केली आहे.